

वार्षिक कुंडली 2020

ऍस्ट्रोसेज द्वारे कुंडली-भविष्यवाणी आधारित



AstroSage

World's No. 1 Astrology Portal & App

Table of Contents

Pooja Sharma	5
“वार्षिक कुंडली 2020” मध्ये तुम्हाला काय मिळेल?	6
वर्ष 2020 ची संक्षिप्त भविष्यवाणी	7
आर्थिक जीवन	7
करियर	7
पारिवारिक जीवन	7
वैवाहिक आणि प्रेम जीवन	7
आरोग्य	7
2020 साठी महत्वाचे ज्योतिषीय बिंदू	8
वर्ष 2020 साठी विशिष्ट उपाय	9
वर्ष 2020 साठी विशेष	9
वर्ष 2020 चे विस्तृत विश्लेषण	10
जानेवारी 01, 2020 - जानेवारी 29, 2020	10
आर्थिक जीवन	10
करियर	10
कौटुंबिक जीवन	10
वैवाहिक आणि प्रेम जीवन	10
आरोग्य	10
जानेवारी 29, 2020 - फेब्रुवारी 19, 2020	12
आर्थिक जीवन	12
करियर	12
कौटुंबिक जीवन	12
वैवाहिक आणि प्रेम जीवन	12
आरोग्य	12
फेब्रुवारी 19, 2020 - एप्रिल 20, 2020	13
आर्थिक जीवन	13
करियर	13
कौटुंबिक जीवन	13
वैवाहिक आणि प्रेम जीवन	13
आरोग्य	13
एप्रिल 20, 2020 - मे 09, 2020	14

आर्थिक जीवन	14
करियर	14
कौटुंबिक जीवन	14
वैवाहिक आणि प्रेम जीवन	14
आरोग्य	14
मे 09, 2020 - जून 08, 2020	16
आर्थिक जीवन	16
करियर	16
कौटुंबिक जीवन	16
वैवाहिक आणि प्रेम जीवन	16
आरोग्य	16
जून 08, 2020 - जून 29, 2020	17
आर्थिक जीवन	17
करियर	17
कौटुंबिक जीवन	17
वैवाहिक आणि प्रेम जीवन	17
आरोग्य	17
जून 29, 2020 - ऑगस्ट 23, 2020	18
आर्थिक जीवन	18
करियर	18
कौटुंबिक जीवन	18
वैवाहिक आणि प्रेम जीवन	18
आरोग्य	18
ऑगस्ट 23, 2020 - ऑक्टोबर 20, 2020	19
आर्थिक जीवन	19
करियर	19
कौटुंबिक जीवन	19
वैवाहिक आणि प्रेम जीवन	19
आरोग्य	19
ऑक्टोबर 20, 2020 - डिसेंबर 11, 2020	20
आर्थिक जीवन	20
करियर	20
कौटुंबिक जीवन	20
वैवाहिक आणि प्रेम जीवन	20

आरोग्य	20
डिसेंबर 11, 2020 - डिसेंबर 31, 2020	21
आर्थिक जीवन	21
करियर	21
कौटुंबिक जीवन	21
वैवाहिक आणि प्रेम जीवन	21
आरोग्य	21
2020 मध्ये तयार होत आहे विशेष योग	22
वर्ष 2020 ची शक्ति	23



चांगल्या भविष्यासाठी

Pooja Sharma

ला समर्पित

“वार्षिक कुंडली 2020” मध्ये तुम्हाला काय मिळेल?

एक उत्तम आणि अधिक समृद्ध 2020 निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आम्हाला आशा आहे की, “वार्षिक कुंडली 2020” मध्ये तुम्हाला काय मिळेल तुमच्यासाठी हे वर्ष विशेष बनवण्यात पूर्णतः सहायक सिद्ध होईल. न फक्त ही संहिता तुमच्या विश्वास वाढवेल तर, यात तुम्ही वर्षासाठी सटीक भविष्यवाणी आणि येणाऱ्या समस्यांसाठी सरळ उपाय ही प्राप्त कराल.

ही वार्षिक कुंडली 2020 वैदिक ज्योतिषाच्या प्राचीन सिद्धांतावर आधारित आहे. आदिम युगाच्या ऋषींनी अति चेतन समाधी अवस्थेत हे विज्ञान शोधले होते ज्याच्या माध्यमाने सर्व मानवीय दुःखांनी पार मिळवले जाऊ शकते आणि अन्तस् मध्ये लपलेल्या क्षमतांना प्रकट केले जाऊ शकते. त्याच वैदिक विज्ञानाचा उपयोग करून आम्ही वार्षिक कुंडली 2020 चे निर्माण केले आहे ज्यामध्ये तुम्ही आपल्या क्षमतांना ओळखू शकाल आणि वर्ष 2020 मध्ये त्यांचा पूर्ण उपयोग व्यवस्थित करू शकतील.

वर्षात ब्रह्मांडीय ऊर्जेचा प्रवाह सतत बदलत राहतो म्हणून, तुम्हाला येथे मिळेल की 2020 च्या विभिन्न भागात सहायक व कठीण परिस्थिती कश्या प्रकारे आकार घेईल. सोबतच तुम्ही जाणून घ्याल की, या वर्षी तुम्हाला काय करायला हवे तसेच काय करू नये आणि याच उपायांच्या माध्यमाने तुम्ही समस्या टाळून प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतात. आम्ही तुमच्या कुंडलीमध्ये या वर्षी बनणाऱ्या राजयोग आणि अन्य विशेष योगांची ही चर्चा विस्तारात कराल.

संपूर्ण वार्षिक कुंडली 2020 चे सार देण्यासाठी आम्ही एक विशिष्ट सूचकांक ही तयार केले आहे जे तुम्हाला वर्षाची शक्ती सांगेल. दुसऱ्या शब्दात सांगितले तर, वर्षातील जितकी अधिक शक्ती असेल तुम्ही इतक्याच सरळतेने आपल्या क्षमतेचा उपयोग करू शकाल आणि इच्छित परिणामांना प्राप्त करू शकाल.

आम्ही जाणतो की, तुम्ही खास आहे आणि म्हणून वार्षिक कुंडली 2020 मध्ये आम्ही तुम्हाला असे सूक्ष्म विश्लेषण, सटीक भविष्यवाणी आणि सहज उपाय द्याल. जे खासकरून, तुमच्यासाठीच तयार केले गेले आहे. आम्ही आशा करतो की, ह्या संहितेच्या सहायतेने 2020 मध्ये तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश, संतोष, प्रसन्नता आणि मानसिक शांतता मिळवाल. आमच्या सोबत या विशेष यात्रेत आपले स्वागत आहे. जे वर्ष 2020 उत्तम आणि समृद्धीची यात्रा असेल.

तुमचा जन्म तपशील

जन्म दिनांक:	23 : 8 : 1978
जन्म वेळ:	23 : 53 : 18
जन्म ठिकाण:	Delhi
वेळ क्षेत्र:	5.5
अक्षांश:	28 : 40 : N
रेखांश:	77 : 13 : E

वर्ष 2020 ची संक्षिप्त भविष्यवाणी

आर्थिक जीवन

या काळात तुम्हाला सरकारकडून लाभ प्राप्त होण्याचे योग आहे. जर तुम्ही व्यापार करत आहे तर त्यात ही तुम्हाला यश प्राप्त होईल आणि धन लाभ होईल. तुम्हाला अनेक संधी प्राप्त होतील ज्या तुम्हाला धन लाभाचा मार्ग प्रशस्त करण्यात मदत करतील परंतु, या सर्वांसाठी अत्याधिक परिश्रम करावे लागतील कारण, तुमच्या प्रयत्नांनीच तुम्हाला हे सर्व प्राप्त होईल.

करियर

करिअरच्या दृष्टिकोनाने तुमचे हे वर्ष बरेच चांगले व्यतीत होईल तुम्ही आपल्या शत्रूवर भारी असाल तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहयोग प्राप्त होईल. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला कार्यक्षेत्रात प्रगती प्राप्त होईल. जर तुम्ही व्यापार करतात तर त्यात तुम्हाला वृद्धी मिळण्याची शक्यता आहे. अति आत्मविश्वास किंवा अति उतावळेपणा न करणे तुमच्यासाठी गरजेचे असेल.

पारिवारिक जीवन

आपल्या कार्य क्षेत्रात व्यस्त राहण्याच्या कारणाने तुम्ही कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल या कारणाने कुटुंबात तणाव राहू शकतो. कुटुंबात कुठल्या ही प्रकारचा स्वतःचा हुकूम चालवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा समस्या येतील. याच्या विपरीत तुम्हाला कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल आणि त्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला हवी. असे केल्यास तुमचे कौटुंबिक जीवन उत्तम स्वरूपात चालत राहील.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष मिळते-जुळते राहणारे सिद्ध होईल. जिथे एकीकडे तुमच्या जीवनात प्रेम राहील तसेच दुसरीकडे तुमच्या स्वयं कारणांनी जीवनासाठी सोबत तुमचा काही वाद-विवाद संभव आहे म्हणून, व्यर्थ वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. प्रेम जीवनासाठी तुमचे हे वर्ष बरेच चांगले व्यतीत होईल आणि जर तुम्ही प्रयत्न करतात तर, आपल्या प्रेम जीवनाला आनंदी बनवू शकाल.

आरोग्य

तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण, या वर्षात आरोग्यात चढ-उतार येतील. अशी शक्यता आहे की, तुम्हाला व्यर्थ चिंता त्रास देतील आणि तुम्ही मानसिक रोगाचे शिकार होऊ शकतात. याच्या अतिरिक्त तुमच्या मनात अहम भावना ही उत्पन्न होऊ शकते. तुम्हाला ध्यान, योग तसेच मेडिटेशन केले पाहिजे तसेच, आरोग्याला ठीक ठेवण्यासाठी पर्याप्त व्यायाम करा आणि एकटे राहू नका.

2020 साठी महत्वाचे ज्योतिषीय बिंदू

अनुकूल मुद्दे

भाग्य अंक:	8
शुभ अंक:	1, 3, 7, 9
भाग्य दिवस:	शुक्रवार, बुधवार
शुभ ग्रह:	शनि, बुध, शुक्र
अनुकूल चिन्ह:	व्हर, कॅप, टॉ
शुभ लग्न:	ले, स्कॉ, कॅप, पिस
भाग्य धातू:	चांदी
भाग्य स्टोन:	हिरा

प्रतिकूल मुद्दे

अशुभ दिवस:	शनिवार
अशुभ कर्ण:	शकुनी
अशुभ लग्न:	वृषभ
अभद्र क्रमांक:	5
अशुभ महिना:	मार्गशीर्ष
अशुभ नक्षत्र:	हस्त
अशुभ प्रहर:	4
अशुभ राशि:	कन्या
अशुभ तिथी:	5, 10, 15
अशुभ योग:	सुकरमान
अशुभ ग्रह:	सुर्य, चंद्र

वर्ष 2020 साठी विशिष्ट उपाय

ज्योतिष शास्त्राच्या अनुसार उपायांच्या माध्यमाने आम्ही आपल्या समस्यांनी सुटका मिळवू शकतो आणि सकारात्मक ऊर्जेत वृद्धी करू शकतात. प्रत्येक वर्ष तुमच्या सोबत भिन्न भिन्न संधी आणि कठीण समस्या घेऊन येतो. हे वर्ष ही या दृष्टिकोनाने खास आहे. आम्ही इथे या वर्षीसाठी असा उपाय सांगत आहोत जो तुम्हाला बाधांपासून वाचण्यात मदत होईल आणि भाग्यात वाढ होईल. हा उपाय पूर्ण वर्ष केले जाऊ शकते. तुमच्यासाठी पूर्ण वर्ष केला जाणारा उपाय आहे :

या मंत्राचा दररोज जप करा: ॐ नमो भगवते वासुदेवाय:

वर्ष 2020 साठी विशेष

हे वर्ष तुमच्यामध्ये बऱ्याच परिवर्तन घडवणार आहे जिथे काही बदल सुखद आहे, तर काही तितके मनोअनुकूल नाही. एकीकडे बऱ्याच संधी तुमच्या जवळ येतील तर, दुसरीकडे तुम्हाला काही कसोटीचा सामना करावा लागेल. अश्यात आम्ही तुमचे लक्ष काही मूलभूत गोष्टींकडे अधिक आकर्षित करण्याची इच्छा आहे ज्या माध्यमाने तुम्ही या वर्षी पासून सर्वश्रेष्ठ प्राप्त करू शकतात आणि कठीण समस्यांवर लगाम लावू शकतात. पाहण्यात जरी या गोष्टी दोह्याप्रमाणे लहान आहे, परंतु याचा प्रभाव रहस्यमयी आणि दूरगामी आहे. चला पाहूया की, या वर्षी तुम्हाला कोणत्या विशेष गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे-

हे करा

- नियमित व्यायाम करा.
- सर्वासोबतच समानतेचा व्यवहार करा.

हे करू नका

- कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नका.
- आळस करू नका आणि महत्वाच्या कामांना टाळू नका.

वर्ष 2020 चे विस्तृत विश्लेषण

तुमच्या जीवनाला प्रभावित करणारी सूक्ष्म शक्ती वर्षभर परिवर्तित होत राहिल म्हणून, वर्षाचे विस्तृत विश्लेषण जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये भिन्न-भिन्न परिणामांना दर्शवते. आम्ही आधीच संक्षेप मध्ये सांगितले आहे की, हे वर्ष तुमच्यासाठी कसा राहणार आहे. चला आता जाणून घेऊया की, ऊर्जत येणाऱ्या बदलाचे फळ स्वरूप वर्षाच्या विभिन्न हिश्यात पडणाऱ्या प्रभावांना कसे विस्ताराने पाहतात

जानेवारी 01, 2020 - जानेवारी 29, 2020

आर्थिक जीवन

दशम भावात स्थित बुध शुभ फळ प्रदान करतो, म्हणून या काळात तुम्हाला चांगले अनुभव प्राप्त होईल. नोकरी आणि व्यवसायात उन्नती आणि लाभ प्राप्ती होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात. तुम्ही पूर्ण इमानदारी आणि समर्पणाने आपले काम करा. समाजाच्या प्रतिष्ठित आणि सरकारने जोडलेल्या वरिष्ठ व्यक्तीच्या संबंधामध्ये सुधार होईल. या काळात तुम्हाला या लोकांकडून प्रत्येक प्रकारची मदत प्राप्त होईल. तुम्हाला वाहन सुखाचा आनंद मिळेल. या काळात तुम्ही आर्थिक रूपात समृद्ध राहाल आणि याचा परिणाम असा असेल की, तुमच्या जवळ धनाची कमतरता नसेल.

करियर

तुम्ही सरकारी सहयोगाने धनार्जन करू शकतात किंवा सरकार मध्ये तुम्हाला कुठले मोठे पद प्राप्त होऊ शकते. तुम्ही व्यापाराच्या माध्यमातून लाभ आणि यश दोन्ही कमवाल. विदेशी भूमीने तुम्हाला शुभ वार्ता मिळू शकते. विदेश स्थित कुठल्या कंपनी मधून बिझनेस किंवा नोकरीची उत्तम संधी मिळू शकते. कमाई चांगली असेल आणि यात वाढ होईल. धनवान होण्याच्या सोबतच तुम्ही विभिन्न प्रकारची संपत्ती अर्जित कराल.

कौटुंबिक जीवन

घरात काही मांगलिक कार्य संपन्न होऊ शकते. तुम्ही माता- पिता आणि गुरुजनांचा आदर कराल तसेच त्यांच्या आशीर्वादाने तुमची प्रगती होईल. या काळात तुम्ही ज्या कामाला कराल त्यात सुरवातीलाच तुम्हाला यश मिळेल. दशम भावात स्थित बुध च्या कारणाने तुम्ही न्यायप्रिय आणि नीती निपुण राहाल. तुमच्या व्यवहारात धैर्य आणि विनमता येईल.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक आयुष्यात काही समस्या उत्पन्न होऊ शकतात अथवा विचारांमध्ये मतभेद उत्पन्न होऊ शकतात तेच दुसरीकडे प्रेम जीवनासाठी वेळ सामान्य राहिल तुम्ही आपल्या साथी सोबत संवाद टिकवून ठेवा हळू हळू स्थिती तुमच्या पक्षात येईल.

आरोग्य

या काळात तुमचे आरोग्य थोडे ढासळू शकते. नेत्र किंवा त्वचेसंबंधित विकारांनी समस्या होण्याची संभावना आहे, म्हणून या गोष्टीत कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. जर कुठल्या जुन्या आजाराने पीडित आहे तर वेळेवर इलाज करा, अथवा आजार वाढण्याची शक्यता आहे.

काय करावे

- कार्यस्थळावर आपल्या विचारांचा आणि कार्य क्षमतांचा भरपूर प्रयोग करा आपल्या चारित्र्याला उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न करत राहा.

काय करू नये

- आपल्या कामात अजिबात बेमानी करू नका. महिला सहकर्मींसोबत नीट व्यवहार करा.

उपाय

- हिरव्या भाज्यांचे दान करा. हिरव्या रंगाचे कपडे किन्नरांना भेट स्वरूपात द्या.

जानेवारी 29, 2020 - फेब्रुवारी 19, 2020

आर्थिक जीवन

केतूची तृतीय भावात उपस्थिती तुमच्यासाठी धन योगाचा निर्माण करेल. नोकरी अथवा व्यवसायाच्या माध्यमाने तुमच्या जवळ धन येईल. चांगली कमाई असेल. विभिन्न स्रोतांनी तुमच्या जवळ धन आगमन होईल. तुम्ही यावेळी नवीन वाहन खरेदी करू शकतात. तुमच्या बँक बॅलन्स मध्ये वाढ होईल.

करियर

करिअरच्या गाडीला पुढे चालवण्यासाठी आपल्या बौद्धिक क्षमतांचा प्रयोग करा. या पूर्ण काळात तुम्ही आशावादी रहाल. अचानक यात्रा केल्याने तुम्हाला चांगले फळ प्राप्त होतील. कार्य क्षेत्रात सहकर्मी सोबत मित्रता वाढेल. हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होऊ शकतो, म्हणून या वेळेचा पूर्ण सदुपयोग करा.

कौटुंबिक जीवन

केतूच्या तृतीय भावात स्थिर राहिल्याने तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. घरात सुख शांततेचे वातावरण असेल. कुटुंबा सोबत तुम्ही कुठे यात्रेवर जाऊ शकतात. तुम्हाला परिजनांसोबत वेळ घालवण्याची संधी प्राप्त होईल. नातेवाईकांसोबत नाते अधिक मधुर होतील.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

जर तुम्ही गृहस्थ जीवनात आहे तर जीवनसाथीच्या कारणाने तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराच्या आरोग्या संबंधित समस्या पहिली जाऊ शकते. तसेच जे लोक प्रेम जीवनात आहे त्यांच्यासाठी वेळ अनुकूल आहे. अविवाहित जातकांसाठी प्रेम विवाहाचे योग बनत आहे.

आरोग्य

या काळात तुमचे स्वास्थ्य जीवनात उत्तम राहील. जर कुठल्या रोगाने पीडित आहे तर त्यात सुधारणा पहायला मिळेल. आपल्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी प्रातः उठून योग व शारीरिक व्यायाम करा. याने तुमचा तणाव दूर होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक दिसेल. तुमचे व्यक्तित्व सर्वाना आकर्षित करते.

काय करावे

- धार्मिक गोष्टींमध्ये स्वतःहून हिस्सा घ्या. तुमच्या सहकर्मी आणि मित्रांसोबत चांगले संबंध बनवून ठेवा.

काय करू नये

- आपल्या भाऊ बहिणींसोबत संबंधांना खराब होऊ देऊ नका. धर्म कर्माच्या कार्यात दुरावा होऊ देऊ नका.

उपाय

- केतु बीज मंत्र चा जप करा. पक्षींना धान्य खाऊ घाला.

फेब्रुवारी 19, 2020 - एप्रिल 20, 2020

आर्थिक जीवन

आर्थिक क्षेत्रात तुम्हाला मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील. तुमच्या खर्चात वृद्धी होईल परंतु कमाई ही वाढेल. तुम्हाला फक्त ही काळजी घ्यावी लागेल की तुमचे खर्च तुमच्या कमाई पेक्षा जास्त नको. व्यापारात गुंतवणुकीने तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाने ही धन लाभाचे योग दिसत आहे.

करियर

हा काळ तुमच्या करिअर साठी सर्वश्रेष्ठ सिद्ध होवू शकते. या वेळेत यश मिळण्याची तीव्र शक्यता आहे. भाग्य आहे वेळेचा साथ मिळेल. ही संधी तुमच्या प्रयत्नांनी विमोचन करण्याचा प्रयत्न करा. या वेळेत तुमची आकांक्षा पूर्ण होऊ शकते. नोकरी मध्ये उन्नती होऊ शकते अथवा तुमच्या सॅलरी मध्ये वाढ होऊ शकते.

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. भाऊ बहिणींना त्यांच्या कार्य क्षेत्रात काही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त घरात काही शुभ कार्य ही होऊ शकतात. घरात कुठल्या नवीन सदस्याचे आगमन होईल ज्यामुळे तुमच्या परिवारातील सदस्यांच्या संख्येत वृद्धी होईल.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

या वेळात तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाला अधिक प्राथमिकता द्याल आणि तुमची ही गोष्ट जीवनसाथीला चांगली वाढेल. त्यांच्या सोबत तुम्ही कुठल्या पार्टी किंवा काही अन्यत्र जाऊ शकतात. जर तुम्ही लव इन रिलेशनशिप आहे तर पार्टनर सोबत अशे काही सुंदर क्षण व्यतीत कराल. जे तुमच्यासाठी अविस्मरणीय राहतील.

आरोग्य

तुमच्या स्वास्थ्य जीवनासाठी ही वेळ उत्तम असेल. या वेळात तुम्हाला स्वास्थ्य लाभ मिळेल. जर तुम्ही कुठल्या लांब आजारातून जात आहे तर त्यात तुम्हाला लाभ मिळेल. मानसिक रूपात ही तुम्हाला प्रसन्नता वाढेल. तुमच्या चेहऱ्यावर गजब चमक दिसायला लागेल, लोक तुम्हाला हा प्रश्न करू शकतात की, "तुमच्या आरोग्याचे राज काय आहे?"

काय करावे

- शक्य असेल तितके आपल्या मित्रांची आणि नातेवाईकांची मदत करा. आपल्या मालकाची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक करा.

काय करू नये

- जास्त घाई- गर्दीत कुणाशी मित्रता करू नका. अत्याधिक महत्वाकांक्षेच्या कारणाने स्वार्थी बनू नका.

उपाय

- घरात तुळशीचे रोप लावा आणि त्याची पूजा करा. सफेद गाईची जितकी सेवा करू शकतात तितकी करा.

एप्रिल 20, 2020 - मे 09, 2020

आर्थिक जीवन

एकादश भावात स्थित सुर्य अनुकूल परिणाम देतो. याच्या प्रभावाने तुमची समस्त इच्छा व महत्वाकांक्षा पूर्ण होतील. याच्या फळ स्वरूप तुम्हाला धन लाभ होईल. या कालावधीत तुम्हाला मित्र आणि नातेवाइकांचे सहयोग मिळेल. तुम्हाला काही शुभ परिणाम प्रदान करेल. एकादश भावात स्थित सुर्याच्या प्रभावाने तुम्ही अधिक गुंतवणूक कराल आणि ही सर्व गुंतवणूक कार्य तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल, म्हणून जर तुम्ही जर गुंतवणुकी संबंधात काही योजना करत असाल तर समजदारीने सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे.

करियर

नोकरी आणि व्यवसायात होणारा प्रत्येक सौदा आणि समझोता तुमच्यासाठी लाभकारी असेल. या अवधी मध्ये तुमच्या कमाई मध्ये वाढ होईल. जर तुम्ही नोकरी पेशा आहेत तर तुम्हाला वेतन वृद्धीची खुशखबर मिळू शकते. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचे समर्थन मिळत राहील. तेच जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. या काळात होणारी यात्रा तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल, विशेष करून लांब दूरच्या यात्रानी तुम्हाला श्रेष्ठ फळाची प्राप्ती होईल.

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवन सुखी राहील. मोठ्या भाऊ बहिणींचा साथ मिळेल. घरात एकता आणि प्रेमाचे वातावरण राहू शकते. आई- वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि चांगले कार्य करण्याआधी त्यांचा आशीर्वाद घ्या. सह- कुटुंब तुम्ही कुठल्या ठिकाणी फिरायला जाण्याची शक्यता आहे. घरात कुणी नवीन पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

प्रेम संबंधांसाठी ही वेळ चांगली सिद्ध होईल. तुम्ही तुमच्या प्रियतम सोबत आपल्या मनातील गोष्ट शेअर कराल. तेच वैवाहिक आयुष्यात गोडवा अधिक वाढेल. तुम्ही जोडीदारासोबत सुंदर क्षणांचा आनंद घ्याल.

आरोग्य

तुमचे स्वास्थ्य जीवन चांगले असेल. तुम्ही तंदुरुस्त राहाल आणि प्रत्येक कार्याला यशस्वी संपन्न कराल. तुमच्यात अति जोश व उत्साह दिसेल. या व्यतिरिक्त तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल. चांगल्या आरोग्याच्या कारणाने तुमच्या कार्य क्षेत्रात वृद्धी होईल. आपल्या आरोग्याच्या प्रति गंभीर राहा.

काय करावे

- आपल्या व्यवसायाला नवीन आयाम देण्याच्या हेतूने विस्तार द्या. कुटुंबाला भरपूर वेळ द्या.

काय करू नये

- महत्वाकांक्षेच्या अतिरिक्त पासून बचाव करा. घाई गर्दीत कोणासोबत ही मित्रता करू नका आणि कुणावर लवकर विश्वास ठेऊ नका.

उपाय

- सुर्य द्वादश नाम स्रोत चे पाठ करा. लक्ष्मी नारायण मंदिरात विष्णू भगवान ला कमळाचे पुष्प अर्पण करा.

मे 09, 2020 - जून 08, 2020

आर्थिक जीवन

अष्टम भावात स्थित चंद्राला सामान्यतः चांगले मानले जात नाही. या स्थिती मध्ये आयुष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तथापि इथे स्थित चंद्र काही शुभ फळ प्रदान करतो. याच्या प्रभावाने व्यापारात लाभ प्राप्त होईल. शेअर बाजार अथवा अन्य क्षेत्रात नेहमी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी योग्य नसेल म्हणून या वेळी गुंतवणूक करू नका.

करियर

कार्य स्थळावर विरोधी तुम्हाला हानी करण्याच्या प्रयत्न करू शकतात, म्हणून अश्या लोकांपासून सावधान रहा. या कालावधीत विनाकारण यात्रा करू नका, कारण याने कुठलाही लाभ होणार नाही. या वेळी वासनात्मक विचार तुमच्यावर जास्त वरचढ होऊ शकतात, म्हणून थोडे संयम ठेवा आणि अश्या स्थिती मध्ये अनैतिक कार्य करू नका.

कौटुंबिक जीवन

परिवारात कुठल्या सदस्याला घेऊन स्वास्थ्य संबंधित विकार होण्याची शक्यता आहे. या प्रकारच्या समस्या तुमची चिंता वाढवू शकते, म्हणून जर कुठल्या पारिजानाला आरोग्या संबंधित समस्या असेल तर त्यांना लगेचच डॉक्टर ला दाखवा. या कालावधीत आई सोबत तुमचे संबंध सामान्य राहतील तथापि तुमच्या आईला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, म्हणून त्यांची खूप काळजी घ्या.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक आणि प्रेम प्रसंगाच्या बाबतीत ही वेळ थोडी आव्हानात्मक राहू शकते. या वेळी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जीवनासाठी आणि प्रियतम सोबत काही गोष्टींना घेऊन भांडणे होण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक गोष्टीला व्यक्त करून अथवा बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा.

आरोग्य

चंद्राचे अष्टम भावात स्थित राहिल्याने आरोग्यासाठी थोडे समस्या जनक असू शकते. या वेळी पाण्या संबंधित रोगांचे भय असेल म्हणून पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून सावधान राहा. कारण चंद्र मन चे कारक असते अतः तुम्हाला मनोविकार ही होऊ शकतात.

काय करावे

- सर्दी खोकला इत्यादी शारीरिक समस्यां पासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. अत्याधिक वासनात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा.

काय करू नये

- एकटे बसून व्यर्थ विचार करू नका. खोल पाण्याच्या ठिकाणी जाण्यापासून सावध राहा.

उपाय

- आपल्या आईला चांदीची भेट वस्तू भेट करा. श्री शिव सहस्रनाम स्तोत्राचे पाठ करा.

जून 08, 2020 - जून 29, 2020

आर्थिक जीवन

विभिन्न स्रोतांनी तुम्हाला लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. याने तुमच्या आय मध्ये वृद्धी होईल आणि तुम्हाला धन लाभ होईल. महाग वस्तू विकत घेण्यात तुम्ही तुमचा पैसा खर्च करू शकतात. एकादश भावात स्थित मंगळाच्या प्रभावाने तुम्ही अधिक गुंतवणूक कराल आणि ही सर्व गुंतवणूक कार्य तुमच्या साठी लाभदायक सिद्ध होईल, म्हणून जर तुम्ही गुंतवणूक संबंधीत काही योजना बनवत असाल तर याला समजदारीने करा.

करियर

या वेळेत तुम्हाला सहयोगिकडून लाभ मिळेल. गरजेच्या वेळी तुम्हाला या द्वारे भरपूर सहयोग प्राप्त होईल. तथापि कधी कधी कुठल्या मुद्यावर त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात. या वेळेत तुमची खूप दिवसांची थांबलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमची लांब यात्रा यशस्वी होईल.

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक आयुष्यात आनंद येईल आणि तुमच्या आसपास चे ही वातावरण चांगले राहील. या वेळी तुम्ही धैर्याने काम कराल आणि घाई गर्दी करणार नाही. तुम्ही मित्र किंवा परिजनां सोबत कुठे सुंदर यात्रेस जाऊ शकतात. भाऊ बहीण उर्जावान राहतील. या वेळी तुम्ही दुसऱ्यांवर एक राजा सारखी हुकूमत गाजवू शकतात.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक आयुष्यात मधुरता अधिक वाढेल. तुम्ही जीवनसाथी सोबत मधुर क्षणांचा आनंद घ्याल. तसेच प्रेम संबंधांसाठी ही वेळ चांगली सिद्ध होईल. तुम्ही आपल्या प्रियतम सोबत आपल्या मनातील गोष्ट शेअर कराल. तथापि या काळात तुम्हाला मर्यादित आचरण ठेवावे लागेल.

आरोग्य

तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल. चांगल्या आरोग्याच्या कारणाने तुमच्या कार्य क्षमतेत वृद्धी होईल. तुम्ही प्रत्येक कार्याला यशस्वीरीत्या संपन्न कराल. तुमच्यात उत्तम जोश आणि उत्साह दिसेल. या व्यतिरिक्त तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल.

काय करावे

- एक टीम च्या पद्धतीने काम करण्याची सवय टाका. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वार्थी बनू नका.

काय करू नये

- नवीन नाते बनवण्यासाठी जुन्या मित्रांचा साथ सोडू नका. दुसऱ्यांच्या प्रति जलस प्रवृत्ती करणे सोडा.

उपाय

- कुठल्या मंदिरात किंवा गार्डन मध्ये डाळिंबाचे झाड लावा. मंगळ ग्रहाच्या बीज मंत्राचा जप करा.

जून 29, 2020 - ऑगस्ट 23, 2020

आर्थिक जीवन

आर्थिक क्षेत्रात तुम्हाला मिळत्या जुळत्या परिणामांची प्राप्ती होईल. या वेळी तुमच्या जवळ धनाचे आगमन होईल, परंतु तुमच्या खर्चात वृद्धी होईल. या वेळी आय आणि खर्चाच्या मध्ये संतुलन कायम ठेवा, अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागू शकते. आर्थिक निर्णय घेण्यावेळी अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या.

करियर

करिअर मध्ये तुम्हाला मिश्रित परिणामांची प्राप्ती होईल. तुम्ही आपल्या व्यापारात चांगले काम कराल आणि धैर्यापासून भ्रमित होणार नाही. नोकरी पेशाच्या प्रति तुमचा निश्चय दृढ राहील. या वेळी तुमच्या व्यक्तित्वात अहंकाराची झलक दिसू शकते. आपल्या अहंकाराचा त्याग करा आणि आपले आत्म अवलोकन करा.

कौटुंबिक जीवन

या वेळेत तुम्हाला कौटुंबिक जीवनात आनंद येईल. परिजनांसोबत तुम्हाला चांगली वेळ घालवण्याची संधी मिळेल. या काळात तुम्हाला आपल्या कुटुंबासोबत विशेष रूपात जवळीकता निर्माण होईल परंतु वडिलांसोबत संबंध मधुर राहण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही वडिलांचा सन्मान करा हे तुमच्यासाठी उत्तम असेल आणि उत्तम यशासाठी त्यांच्या गोष्टींचे अनुकरण करा.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंदाची अनुभूती येईल. जीवनसाथी सोबत नाते मधुर बनतील. त्यांच्या द्वारे तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तसेच लव लाइफ साठी ही चांगली वेळ राहील. प्रियतम सोबत रोमान्स करण्याची पर्याप्त संधी मिळेल.

आरोग्य

या वेळी तुम्हाला स्वास्थ्य लाभ मिळेल. तुम्ही उर्जावान राहाल. तुमच्या चेहऱ्यावर चमक पहिली जाईल आणि पूर्ण उत्साह आणि जोशाने तुम्ही आपल्या कामाला कार्यान्वित कराल. या वेळी तुम्ही आपल्या आरोग्याला घेऊन गंभीर राहाल आणि आपल्या खाण्या- पिण्याची विशेष काळजी घ्याल, मद्यपानाचे सेवन करू नका.

काय करावे

- आपल्या वडिलांसोबत चांगले संबंध ठेवा. रुढी विचारांचा पूर्णपणे विरोध करा.

काय करू नये

- आपल्या विचारांना नवीन दिशा द्या कुणाला कष्ट देऊ नका. धार्मिक असण्याचा दिखावा करू नका.

उपाय

- आपल्या वजना एवढे कच्चा कोळशाचे दान करा. चांदीची चैन किंवा लॉकेट धारण करा.

ऑगस्ट 23, 2020 - ऑक्टोबर 20, 2020

आर्थिक जीवन

या काळात तुमचे आर्थिक जीवन सामान्य गतीने चालेल. तथापि आपल्या सहयोगींच्या निष्काळजी पणामुळे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात मोठा धक्का लागू शकतो, म्हणून थोडे या बाबतीत सचेत राहा. या काळातील शेवटचा हिस्सा तुम्हाला काही आराम देईल आणि या वेळात तुम्हाला आर्थिक लाभ होईल.

करियर

करिअर मध्ये तुम्हाला समस्येचा सामना करावा लागू शकतो. या वेळात तुमच्या अधिकतर कार्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारची अडचण येऊ शकते. आपल्या करिअरला घेऊन तुमच्या मनात कधी कधी असुरक्षेची भावना ही निर्माण होऊ शकते. या वेळात तुमच्यावर कामाचा बोझा जास्त राहिल आणि फालतू कामामध्ये तुम्ही फसू शकतात.

कौटुंबिक जीवन

आपल्या कौटुंबिक आयुष्यात या समस्येचा सामना करावा लागेल. आपल्या कौटुंबिक जीवनातील आनंदात कमतरता असू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यात समस्या पहिली जाईल. यामुळे आपण देखील थोडा चिंतित राहू शकता. आपल्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि लहान भावंडांसोबत प्रेम पूर्ण व्यवहार ठेवा.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक जीवनात समस्या उत्पन्न होऊ शकते. कुठल्या गोष्टीला घेऊन जीवनसाथी सोबत मतभेद होऊ शकतात. तसेच प्रेम जीवनात ही तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या साथीच्या प्रति विश्वास ठेवा आणि त्यांच्याही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. नात्याला मजबूत बनवण्यासाठी हा उत्तम फॉर्मूला आहे.

आरोग्य

या वेळात तुमचे आरोग्य नाजूक राहू शकते. तुम्हाला कुठल्या न कुठल्या प्रकारची शारीरिक समस्या राहू शकते. तुमची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होण्याची शक्यता आहे. या वेळी आपल्या शरीराला बलवान बनवा आणि इम्युनिटी शक्तीला वाढवण्यासाठी खाण्या- पिण्यावर विशेष लक्ष द्या.

काय करावे

- कठोर परिश्रम करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. अंतर्मुख प्रवृत्तीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

काय करू नये

- असहाय्य वाटणे थांबवा. निराशावादी दृष्टिकोनातून स्वतःला काढून टाका.

उपाय

- नियमित जेवण करतांना ताटात एक हिस्सा गाईला आणि एक हिस्सा कुऱ्याला आणि कावळ्याला खाऊ घाला. लोखंडाच्या वाटीमध्ये तेलाचे छाया पात्र दान करा.

ऑक्टोबर 20, 2020 - डिसेंबर 11, 2020

आर्थिक जीवन

बुध चे अष्टम भावात स्थित होणे तुमच्यासाठी थोडे कष्टकरी होऊ शकते. या स्थितीमध्ये परिश्रम आणि प्रयत्न व्यतिरिक्त तुम्हाला यश सहजरित्या मिळणार नाही. आपल्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तथापि तुम्हाला उशिरा पण तुमच्या कठीण मेहनतीचे फळ मिळेल. गरज नसल्यास या काळात यात्रा करू नका. कारण विनाकारण यात्रेने तुम्हाला काही फायदा मिळणार नाही.

करियर

कार्य स्थळावर कामाची अधिकता राहिल म्हणून कामाला घेऊन जास्त तणाव घेऊ नका. घर किंवा कार्य स्थळावर छोट्याश्या गोष्टीला घेऊन विवादाची स्थिती बनू शकते अतः अश्या परिस्थितीमध्ये संयमा सोबत काम घ्या. शक्य तितक्या गोष्टीचे समाधान बोलून करा. या काळात तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होत राहिल, सोबतच तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीसाठी तयार रहाल.

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवन सामान्यतः तणावग्रस्त राहू शकते. अश्या स्थितीमध्ये धैर्य आणि संयाम सोबत काम घ्या. कारण कुठल्याही वेळी परिस्थिती बदलू शकते. भाऊ बहिणीसोबत व्यवहारात संयम पाळा. या काळात वडिलांसोबत भांडण होऊ शकते म्हणून धैर्यासोबत काम घ्या आणि त्यांच्या गोष्टींचा सन्मान करा.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक आणि प्रेम जीवनासाठी बुध ची स्थिती आदर्श सांगितली जाऊ शकत नाही. या कारणाने विचारांमध्ये मतभेद तसेच वाणी दोषाच्या कारणाने नात्यामध्ये समस्या वाढू शकते. अश्या स्थितीमध्ये संयामाने काम करा आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.

आरोग्य

या काळात स्वास्थ्य संबंधित विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणून आरोग्याने जोडलेल्या गोष्टींमध्ये बिल्कूल हलगर्जीपणा करू नका. तुमच्या खराब आरोग्याचा परिणाम तुमच्या कामावर पडेल. ज्यामुळे तुम्ही क्षमते इतके कार्य करू शकणार नाही.

काय करावे

- स्वतःच्या दिव्य ज्ञान किंवा चेतनेचा प्रयोग दुसऱ्यांच्या भल्यासाठी करा. आपल्या सासरच्या लोकांसोबत चांगले वर्तन करा.

काय करू नये

- कुठल्याही प्रकारचा अंधविश्वास ठेऊ नका. कुणी दुसऱ्यांच्या धनावर नजर ठेऊ नका.

उपाय

- नियमित गाईचा घास काढा. किन्नरांकडून आशीर्वाद घ्या आणि त्यांना हिरव्या बांगड्या द्या.

डिसेंबर 11, 2020 - डिसेंबर 31, 2020

आर्थिक जीवन

या वेळी तुमच्या खर्चात अधिक वृद्धी होऊ शकते, परंतु तुम्हाला आपल्या खर्चावर लगाम लावावा लागेल अन्यथा तुमच्या समोर आर्थिक संकटाची परिस्थिती येऊ शकते. या काळात तुमचे आर्थिक पक्ष कमकुवत राहू शकते म्हणून या वेळी मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा.

करियर

करिअर साठी ही वेळ कमजोर राहिल. तुम्ही दुसऱ्यांच्या योग्य सल्ल्याकडे दुर्लक्ष कराल ज्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल. कमी वेळेत यश मिळवण्यासाठी तुम्ही चुकीचा रस्ता निवडू शकतात, परंतु असे अजिबात करू नका आणि आपल्या मेहनतीच्या बळावर आपल्या उद्दिष्टाने प्राप्त करा. सकारात्मक विचारांसोबत करिअरच्या वळणावर पुढे चला.

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनात तुम्हाला मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील भाऊ बहिणींना यश मिळेल, परंतु संतान साठी हा काळ कष्टकरी असू शकतो. आई- वडिलांची सेवा करा. आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात सुख शांतीसाठी तुम्ही काही धार्मिक कार्ये संपन्न करू शकतात.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक जीवनासाठी ही वेळ अनुकूल नाही. जीवनासाठी सोबत तणावाची स्थिती राहू शकते. कुठल्या गैरसमजाच्या कारणाने दोघांमध्ये दुरी वाढू शकते म्हणून जो गैरसमज असेल त्याला दूर करा. प्रेम जीवनात प्रियतम सोबत तक्रार पहायला मिळू शकते.

आरोग्य

हा काळ तुमच्या आरोग्यासाठी जास्त अनुकूल राहणार नाही म्हणून तुम्हाला स्वास्थ्य संबंधित अधिक सावधान राहावे लागेल. मानसिक तणाव, डोकेदुखी, ताप, सर्दी खोकला संबंधित समस्या तुम्हाला राहू शकते. नेत्र विकार होण्याची शक्यता आहे. अश्या स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काय करावे

- पुत्र, भाचा आणि लहान मुलासोबत चांगले संबंध ठेवा. नियमित शॉवर मध्ये स्नान करा किंवा डोक्यावर पाणी घेऊन स्नान करा.

काय करू नये

- कुठल्याही निःसंतान व्यक्तीकडून प्रॉपर्टी खरेदी करू नका. राखाडी, भुरकट किंवा विविध रंगाचा उपयोग करू नका.

उपाय

- श्री भैरव मंदिरामध्ये काळा ध्वज लावा. विभिन्न रंगानी बनलेले ब्लॅकेट गरिबांना दान करा.

2020 मध्ये तयार होत आहे विशेष योग

आता पाहूया की, या वर्षी तुमच्या कुंडलीमध्ये कोण-कोणते राज योग आणि विशेष योग बनत आहे. हे योग तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेची वृद्धी करतात आणि पुढे जाऊन यश व समृद्धी प्राप्त करण्यात मदतगार सिद्ध होतात. या वर्षी नामांकित राजयोगाचा प्रभाव तुमच्यावर राहिल-

1.सरल विपरीत राज योग

या योगाच्या प्रभावाने या वर्षी तुम्ही ग्रहणशील असाल आणि प्रगती कराल

2.बुध-आदित्य योग

या वर्षी या योगाच्या प्रभावाने तुम्ही ज्ञानी तसेच सन्मानित व्हाल

3.चंद्र-मंगळ योग

या वर्षी या योगाच्या प्रभावाने तुम्ही प्रचुर लक्ष्मीवान तसेच पराक्रमी व्हाल

4.रूचक पंच महापुरुष योग

या वर्षी या योगाच्या प्रभावाने तुमचे व्यक्तित्व प्रभावशाली तसेच सुधृढ राहिल

5.हर्ष विपरीत राज योग

या वर्षी या योगाच्या प्रभावाने तुम्हाला चांगले स्वास्थ्य आणि प्रसिद्धी प्राप्त होईल

6.शश पंच महापुरुष योग

या वर्षी या योगाच्या प्रभावाने तुम्ही कुठल्या उच्च पदावर विराजमान असाल

7.पाराशरी राज योग

या योगाच्या प्रभावाने या वर्षी तुमच्या जीवनात समृद्धी येईल


8.विमल विपरीत राज योग

या योगाच्या प्रभावाने या वर्षी तुम्ही धैर्यवान असाल तसेच धार्मिक विचारांना मानणारे असाल

वर्ष 2020 ची शक्ति

आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूंमध्ये प्रत्येक वेळी-कालावधी भिन्न असतो. आतापर्यंत अशा अनेक गोष्टींबद्दल आम्ही चर्चा केली आहे. जेव्हा आपण या सर्व घटकांना समग्रपणे पाहतो तेव्हा ते आपल्याला एक वेगळे घटक देते आणि या काळात चांगले निर्णय घेण्यास मदत करते. तसेच, अशा दृष्टीकोनातून आपल्या गोष्टींना गहन पद्धतीने पाहण्यास सक्षम होते आणि आपल्याला रांगेमध्ये वाचन करण्यास सज्ज होते. हे पूर्ण करण्यासाठी, आम्ही एक अनन्य अनुक्रमणिका तयार केली आहे, जी प्रत्येक गोष्ट आपल्या खात्यात देईल आणि आपल्यासाठी ही टाइम फ्रेम किती यशस्वी असेल हे समजेल. चला या निर्देशांकाने काय प्रकट केले ते पहा:

वर्ष 2020 ची शक्ति: 80%



आम्ही आशा करतो की, या रिपोर्टच्या अंतर्गत दिलेली माहिती आणि भविष्यवाणीच्या आधारावर तुम्ही वर्ष 2020 च्या अंतर्गत जीवनात प्रगती पथावर अग्रेसर व्हाल आणि शांति पूर्वक आपल्या जीवनातील विभिन्न उद्देश्यांना पूर्ण कराल. जर तुम्ही आमच्या ज्योतिषांसोबत संपर्क करण्याची इच्छा ठेवतात तर, तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करून आमच्या ज्योतिषां सोबत बोलू शकतात आणि आपल्या जिजासेचे समाधान ही प्राप्त करू शकतात.

वेबसाइट	https://www.astrosage.com/
इ- मेल	query@astrosage.com
मोबाइल नंबर:	+91 95606 70006
टेलिफोन	+91 120 4138503

Disclaimer

We want to make it clear that we put our best efforts in providing this report but any prediction that you receive from us is not to be considered as a substitute for advice, program, or treatment, that you would normally receive from a licensed professional such as a lawyer, doctor, psychiatrist, or financial adviser. Although we try our best to give you accurate calculations, we do not rule out the possibility of errors. The report is provided as-is and we provide no guarantees, implied warranties, or assurances of any kind, and will not be responsible for any interpretation made or use by the recipient of the information and data mentioned above. If you are not comfortable with this information, please do not use it. In case of any disputes, the court of law shall be the only courts of Agra, UP (India).